

Regd. Office

Fax

: Plot No. W -44, M.I.D.C. Phase II, Dombivli (E), Dist.

Thane 421203, Maharashtra. India.

Phone : +91 251 2871354 / 2870941 / 2873052 / 2873529

: +91 251 2871635.

E-mail : shares@indoaminesltd.com
Website : www.indoaminesltd.com
CIN: L99999MH1992PLC070022

INDO AMINES LIMITED



Date: 17th July, 2021

To,
The Manager
Listing Department
BSE Limited
Bombay Stock Exchange,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai-400001.
(Scrip Code: 524648)

Sub: <u>Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, we hereby enclose the copies of the Notice issued for attention of the Shareholders in respect of information regarding 28th Annual General Meeting scheduled to be held on Friday, 06th August, 2021 through Video Conferencing / Other Audio-Visual Means, in compliance with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020. The notice was published in the following newspapers on 17th July, 2021 (including e-editions wherever applicable):

- 1. Mumbai Edition of The Free Press Journal; and
- 2. Mumbai Edition of Navshakti.

This is for your information and records.

For and on behalf of Board of Directors of Indo Amines Limited

Tripti Sharma Company Secretary & Compliance Officer Tenders/ Notices

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES

नव शास्त

Pls. Call 022-69028000

DISCLAIMER

The Free Press Journal does no vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I MR DHARMSHI AMBAVI PATFI HAVE CHANGED MY MINOR'S SON NAME FROM HARIDAN DHARMSHI PATEL TO HRIDAN DHARMSHI PATEL AS PER GOVT. OF MAHA, GAZETTE NO: M-2132460 DATED:

8-14, JULY 2021. I HAVE TO CHANGE MY MOTHER NAME FROM KHADERA BHANU SIRKAZI/KADIRA to kadira bhanu farhat sirkazi as PER DOCUMENT

I HAVE TO CHANGE MY NAME SIRKAZI FAIZ FARHAT/MOHAMMED FAIZ SIRKAZI TO MOHAMMED FAIZ MOHAMMED FARHAT SIRKAZI AS PER DOCUMENT

CL-135 A I HAD CHANGED MY OLD NAME FROM SRUSHTI URMISH TO NEW NAME SRUSHTI URMISH SHAH AS PER AFFIDAVIT NO. YR 037948 I HAD CHANGED MY OLD NAME FROM URMISH RASIKLAL SHAH AS PER AFFIDAVIT NO. YR 037950 CL-155 A AFFIDAVIT NO. YR 037950 I HAD CHANGED MY OLD NAME FROM JAYSHREE SHAH TO NEW NAME MRS JAYSHRI URMISH SHAH AS PEF AFFIDAVIT NO. YR 037949 CL-155 B I SONAL KAUR DEO HAVE CHANGED MY DAUGHTER NAME FROM DHANAYAKAUR DEO TO DHANAYA KAUR DEO AS PER DOCUMENT DATE: 16/07/2021. CL-220

I HAVE CHANGED MY NAME FROM SIDDHARTH MAHURKAR TO SABINA DESOUZA MAHURKAR AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO. M-2133402 DATED: 15-29 JULY 2021

NAVEEN /NAVINKUMAR SANGAPPA HOSPETI TO NEW NAME NAVEEN HOSPETI S/O SANGAPPA HOSPETI AS PER AADHAR NO. 329366657867 CL-446 I HAVE CHANGED MY NAME FROM BOSCO PETER JOSEPH TO PETER BOSCO JOSEPH AS PER DOCUMENT. CL-489

HAVE CHANGED MY NAME FROM SUBHADRA LAXMAN MORE TO SIDDHI VINAYAK SAGVEKAR AS PER DOCUMENT. CL-489 A I HAVE CHANGED MY NAME FROM

ABDUL WAHEED JAMAL AHMAD TO ABDUL WAHEED JAMAL AHMED KHAN AS PER DOCUMENT. CL-489 B I HAVE CHANGED MY NAME FROM ARTI SANJAY AHUJA TO AARTI SANJAY AHUJA

AS PER DOCUMENT. CL-489 C I HAVE CHANGED MY NAME FROM KHALID AMRELIA TO ABDUL KHALID MOOSA AMRELIA AS PER DOCUMENT. CL-489 D

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) AMJAD HUSEN FATEH MOHAMMED QURESHI /AMJAD HUSSAIN FATE MOHD.QURESHI / AMJAD HUSAEN AMJAD HUSEIN FATE MOHD QURESHI AMJAD HUSAIN FATE MOHAMMED QURESHI / AMJAD HUSAIN QURESHI /TO (NEW) AMJAD HUSSAIN QURESHI AS PER AFFIDAVIT CL-514

I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) ALI IMAN TO (NEW) ALI IMAN SAYYÈD AŚ PER AFFIDAVIT CL-514 A I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD) NIGHHAT FATIMA TO (NEW) NIGHAT

FATMA ALI IMAN SAYYED AS PER AFFIDAVIT CL-514 B I HAVE CHANGED MY NAME FROM MELITTA RUTH COUTINHO TO MELITTA COUTINHO AS DOCUMENTS CL-550

I HAVE CHANGED MY NAME FROM EMERALD SASHI KALA THOMAS TO SASHIKALA RATNAPANDIAN AS PER THE DOCUMENTS. CL-550 A

WE MR. HARBHAJAN SINGH RAM SINGH CHOPRA AND MRS. INDERJEET KAUR CHOPRA HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM AMITOJ SINGH HARBHAJAN SINGH TO AMITOJ SINGH HARBHAJAN SINGH CHOPRA AS PER AFFIDAVIT DATED-15/07/2021. CL-550 B HAVE CHANGED MY NAME FROM

BASHIR QURESHI AS PER DOCUMENTS. CL-550 (I HAVE CHANGED MY NAME FROM ALINDA CHRISELLE SERRAO / SERRAO

FARHANA BASHIR AHMED TO FARHANA

ALINDA CHRISELLE CLAUDE CHRISTINA TO ALINDA CLAUDE SERRAO AS PER DOCUMENTS. CL-550 D I HAVE CHANGED MY NAME FROM ISTABA HUSAIN KHAN TO ISTABA HUSSAIN KHAN AS PER GAZETTE NO.

(M-196225). I HAVE CHANGED MY NAME FROM ASIF ALI ABDUL RAHIM TO ASIF ALI ABDUL RAHIM SAYED AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-563

HAVE CHANGED MY NAME FROM INAYATULLAH ALLAH BAX TO INAYATULLAH ALLAH BAKSH SHAIKH AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES.

CL-563 A HAVE CHANGED MY NAME FROM MARZEE MADHYOMAH KERAWALA TO MARZEE MAIDHYOMAH KERAWALA AS PER DOCUMENTS CL-624

I HAVE CHANGED MY NAME FROM MEDIOMAH BAHADUR KERAWALA TO MAIDHYOMAH BAHADUR KERAWALA AS

PER DOCUMENTS CL-624 A HAVE CHANGED MY NAME FROM PERSIS MEDIOMAH KERAWALA TO PERSIS MAIDHYOMAH KERAWALA AS PER DOCUMENTS

OLD NAME - ARHA S NAIR NEW NAME ABHA MENON GAZETTE NOTIFICATION NO M- 2135456 PUBLICATION DATE JULY -15-21-2021 CL-716

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client SMT. SHUBHADA PRABHAKAR MHATRE (with other share holders) inform all persons by publishing this public notice that my client had executed a power of attorney pertaining plot of land bearing S. No. 151, Hissa No. 10A, Corresponding CTS No. 2553 of Village-Dahisar, Taluka – Borivali to SMT. KALAWATI PRADEEP CHEULKAR for looking after to take care of all the affairs of the above said property being the relative, but now my client is very much available for look after all affairs of the said property and also herself can be safeguard her interest, due to that my client hereby revoked, canceled, and terminated the power of attorney for that my client also have served two termination Notice dated 13/5/2021 and 16/6/2021 collectively to the said Attorney holder

Therefore, if any person/s deals or negotiates to her on the basis of the said power of attorney regarding the said property, then same would be illegal and not binding upon my client and my client will not be responsible for same.

Sd/-Indrabhushan S. Mishra (Advocate High Court) C/22, Lokmanya Tilak Nagar Co-Op. Hsg. Soc. Ltd., L.T. Road, Borivali (W), Mumbai – 400 092.



Bank of Baroda, Vasai (East) Branch, Gauri Apt., Ambika Commercial Complex. Vasai Road (E).

OB:VASEAS:NPA-SM/383/202

Dist. Palghar- 401 210

NOTICE TO BORROWER UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002

Date: 17/7/2021

Mr. Jayantilal Mansukhlal Chudasama,Mrs, Rekhaben Jayantilal Chudasama & Mr. Chirag Jayantilal Chudasama, Flat No. 603, 6th Floor, Reliable Residency co. op. Hsg Soc. Ltd., Near Achole Talao,Achole,Nallasopara (E), Dist- Palghar- 401209

Re: Credit facilities with our Vasai (East) Branch, We refer to our sanction letter No BOB/ADV/10766 dated 02-02-2008 and sanction date 24-04-2017 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuar to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan,

credit facility accounts and the security interests created for such liability are as under:				
Nature and type of facility	Limit	Rate of Interest	0/s as on 17-04-2021	Security agreement with brief description of securities
Baroda Home Loan (A/c No. 25230600007424)	Rs.5,60,000/-	8.10% Pa	Rs.1,83,407.10/-	Equitable Mortgage of Flat
Baroda AAA (A/c No. 25230600008082)	Rs.11,00,000/-	8.85% P.a	Rs. 4,44,928.79/-	Extension of Equitable Mortgage of Flat
TOTAL	Rs.16.60.000/-		Rs. 6,28,335.89/-	

(Equitable Mortgage of Flat located at Flat No. 603, 6th Floor, Reliable Residency co. op Hsg. Soc. Ltd., Near Achole Talao, Achole, Nallasopara (E), Dist-Palghar- 401209) 2. The outstanding stated above i.e. Rs. 6,28,335.89/- is excluding unapplied interes till date and other legal charges. 3. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loan.

 As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loan.
 Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31-03-2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
 Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 6,28,335.89/- + unapplied Interest till date and other legal charges as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any o the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full.

above for each creat facility until payment in full.

We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barrs from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, leas or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our pri written consent. We may add that non-compliance with the above provision contained section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act i terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues togethe with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at an time before the date of publication of notice for public auction/inviting quotations tender / private treaty. Please note that after publication of the notice as above, you right to redeem the secured assets will not be available

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. Yours faithfully

Sd/-Mahesh Ramena Chief Manager,Authorised Officer,Bank Of Baroda

CHANGE OF NAME

Notice is hereby given that the share certificates No(s) 26 for 05 shares bearing distinctive No(s) 126 to 130 standing in the name of Zuber Ahmed Patanwala in the book of registered member of Society of Mumtaz Mahal Co-op Housing Society Limited, has/ have been lost/ misplaced/ destroyed and the advertiser has/ have applied to the said society for issue of duplicate

share certificate(s) in lieu thereof.

PUBLIC NOTICE

Any person(s) who has/have claim(s on the said shares should lodge such claim(s) with the society viz Mumtaz Mahal Co-op Housing Society Ltd, Plo No. 662, C.S. No. 871, Kapad Bazar Wanjawadi Lane, Mahim (West) Mumbai - 400016 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Name of the shareholder Zuber Ahmed Patanwala Place: Mumbai Date: 16/7/2021

PUBLIC NOTICE We, act on behalf of our client, Patidar Co operative Housing Society Limited situate at Plot No. 421 in Sharda Nagar in Malad West), Mumbai - 400064. The attention of ne public is invited to the suit (being Suit No 1933 of 1996, the "Suit") filed by our clien n the Hon'ble Bombay High Court against Sanjay Vinubhai Patel (now deceased) and others which has been decreed in favour o our client and in pursuance to the decree, a those plot/s of land and structure standing hereon as more particularly described i he SCHEDULE hereunder written (the "Scheduled Property"/"said Property") he said property came to be conveyed favour of our client. Our client, thus came to be solely vested with all the right, title and nterest in the said property. Our client is in exclusive use, occupation and possession of the Schedule Property/the Said Property THIS NOTICE do hereby, accordingly ADVISE and CAUTION the public at large ot to deal with "Mukesh Shashikan Patel" or any other person claiming to act hrough or under Mukesh Patel in respect o the Scheduled Property or any part thereof BE IT NOTED that, any person/s dealing directly or indirectly with "Mukesh Patel" in relation the Scheduled Property or any part/s thereof shall do so entirely at the own risk and peril, and shall not be able to claim to be bona fide purchasers as the yould be dealing with full knowledge and notice of all the aforesaid facts relating to the said Property and our client's rights and ontentions in that behalf. The public is furthe CAUTIONED that any person/s dealing with or in relation to the said Property or any part/ hereof, in whatsoever and howsoever manne hall as well be doing so entirely at their ow risk as to the costs and consequences hereof. Further, PLEASE NOTE that any such transaction - proposed or otherwise directly/indirectly involving the said Schedulec Property, shall neither bind, nor be in any

SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO:

manner enforceable against our client

pesides being subject to legal action, civil

and criminal.

ALL THAT piece or parcel of freehold lar and ground together with the structures standing thereon, admeasuring 7551 sq mtrs. or thereabouts bearing Survey No. 421 Hissa No. 1, C.T.S. No. 1216/A of Chincholi Village Malad (South), Malad (West) Mumbai - 400 064 in the Registration Distric of Mumbai Suburban.

M/s. Sunil & Co Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE

This is to inform to general public at large that my client, is intent to purchase Flat No. 304. on Third Floor of building known as "ABHIDARSHAN GARDEN", situated at Mayuresh Nagar, Manda, Titwala (East), Taluka-Kalyan, Distt.: Thane, which admeasuring about 412 Sq.Ft. (i.e.494 Sq.Ft. built up area) from MR. PRADEEP POPAT THOKAL, which was pu by him from 1) MISS. SHEELA RATNAKAR GANGAWANE, 2) RATNAKAR MR. RIKI GANGAWANE, AND 3) MISS. RATNAKAR **SWAPNA** GANGAWANE, who are the legal heirs and representatives of their deceased father LATE RATNAKAR ANANDRAO GANGAWANE, who was expired on 12-01-2008 leaving behind the above three legal heirs and representative only. That the said legal heirs sold the said flat to MR. PRADEEP POPAT THOKAL vide registered agreement for sale dated: 24-09-2009 which was registered at Sr. No.3527 of 2009 before Subregistrar, Kalyan-4, Distt.: Thane. That at the time of execution and registration of said agreement of sale the deceased father of earstwhile owner was expired and leaving behind the three legal heirs without executing any WILL or succession certificate, and therefore their names are not transferred in society share certificate, as there is no nominee mention by their deceased father. Thus, as per said agreement for sale the society had transferred the name of MR. PRADEEP POPAT THOKAL on the basis of agreement of sale registered by the legal heirs of the deceased ANDANDRAO GANGAWANE. Thus by this notice general public hereby informed that if

RATNAKAR any person or company or bank or any financial institutions have any right, title or interest over the said property then they may write or raise objection in writing together with documentary proof at my below mention address within 7 (Seven) days from the date of publication of this notice, else my client shall at liberty to enter in to an agreement with Mr. Pradeep Popat Thokal, for purchase of above property and thereafter no claim or objection shall be entertain by my client nor the same is binding on my client, and my client is only

> PARESH B. THAKAR, **ADVOCATE**

OFF: 2ND FLOOR, SURANA HOUSE OPP. COURT NAKA, THANE(W), THANE-400601

exclusive and absolute owner of

the same

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients have negotiated with Mrs. Hema Manoj Jhaveri ("the Vendor") to acquire right, title and interest in Flat No. 603, 6th Floor, "Parshva Kunj", Plot No. 10, 2nd Babulnath Cross Lane, Mumbai 400 007 ("the flat"), and five shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 86 to 90 comprised Share Certificate No. 31 ("the shares") issued by Parshwa Kunj Co-operative Society ("the said Society"), free from all encumbrances.

Any person having any claim or right in respect of the said Flat and/or the said shares by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift ossession or encumbrances howsoever or otherwise, or any claim, demand or objection there to of any nature whatsoever, is required to intimate to the undersigned in writing, with acknowledgement due at the following address, within 15 days from the publication hereof of it's such claim demand, entitlement or objection with all supporting documents, failing which shall be treated as waived and not binding on my said clients and transaction shall b completed, as if no person/s and/or party has any claim, demand or objectio thereto.

Dated this 17th day of July 2021.

Mrs. Priyal Chheda Advocate for Mr. Sandeep Vasa & Mrs. Jessica Vasa 12/A, Gangotri building, 6th Floor, Banganga, Walkeshwar, Mumbai - 400021

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY APPLICATION (IB) NO. 220 OF 2021 In the matter of Petition u/s 9 of the Insolvency & Bankruptcy Code. 2016.

NOVA COSMETICS PVT. LTD. versus PHANTOM RESOURCES PVT. LTD. (previously known as PHANTOM WORKS (INDIA) PVT. LTD. & ANR.

NOTICE OF PETITION

IN THE MATTER OF:

The above mentioned Petition under Section 9 of the Insolvency 8 Bankruptcy Code, 2016, for initiating Corporate Insolvency Resolution Process in respect of PHANTOM RESOURCES PVT. LTD. (previously known as PHANTOM WORKS (INDIA) PVT. LTD.) came to be listed before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumba Bench (Court No. V) on 09th April, 2021 and 02nd July, 2021. On both these occasions, none appeared for the Respondent, and the Petition is now fixed for hearing on 04th August, 2021. Public notice is hereby giver that if the Respondent is desirous of opposing the said Petition, the Respondent should intimate its intention to the Petitioner's Advocate in writing so as to reach the Petitioner's Advocate no later than two days before the next date fixed for hearing of the Petition, and further the Respondent should enter appearance through an advocate authorised representative and attended before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumba

Bench on the next date i.e. 4th August 2021. Dated: 16.07.2021

> (Sd) Farzeen Khambatta Advocate for the Petitioner DBS Heritage House Prescott Road, Fort, Mumbai - 400 001.



Tender Notice No.C/SG/C/36/ 5/372 Dt.10.07.2021

or and on Behalf of President of India Deputy Chief Signal & Telecon Engineer (Projects) S.C.Railway Secunderabad invites E-tenders (Open) for the following work upto 15.00 Hrs on 05.08.2021.

SI No.: 01 Tender No.: C/SG/C/36 /372 Description of work: Signalling arrangement in connection with Replacement of aged worn out Indoor 8 Outdoor S&T gears of Gadchandu (GDCR) Station and Replacement of aged and worn out Indoor and Outdoo S&T gears of Malkhaid Road (MQR) Station in Secunderahad Division o South Central Railway Approximate value (₹): 90446179.33 Period of completion: 18 months.

Please visit Indian Government tende Portal Website www.ireps.gov.in for all particulars including Full Description of the work, tender conditions, eligibility criteria and details, downloading o tender document of the above works.

> Dy.Chief Signal & Telecom Engineer,(P),Secunderabad

2021-22 Dt.13.07.2021 Offers are invited for the following E-

Tenders @ www.ireps.gov.in. SI No.: 01 Tender No.: NED/E-07/2021-22 Name of the work Nanded Division-Miscellancous

Electrical Repairs & Improvements in Parli - Mudkhed section, Approximate cost (₹):53,11,802/- Validity of offer 45 days Period of completion: 6 Months Date and time of closing

15.00 Hrs of 19.08.2021. . Offers are to be submitted i prescribed from on the website ww.ireps.gov.in

2. It is advised to check if there is any corrigendum published online before submission of offer.

Divisional Railway Manager (Elec.), Nanded A0737

For further tender conditions / details and for downloading the tender documents, Please visit website at https://www.ireps.gov.in or www.scr.indianrailways.gov.in

Dated this 17thday of July 2021

FORM NO. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(J) of the

Companies (Authorised to Register) Rules, 2014) Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 o the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteer days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that **M /s. Relife Medicare System LLP** may be registered under Part 1 of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by

The Principal objects of the company are as follows:- To render professional services in the field of healthcare by providing comprehensive solutions to hospitals and patients in managing their problems and challenges. A copy of the draft memorandum and articles of association of the proposition of the proposition

company may be inspected at the office at A-1, Hare Krishna Building, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai 400086 MH IN

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name of applicants-

1. Indu Deepak Baid

Jayesh Odhavji Bhanushali 3. Vivika Pushpak Rathod

4. Hemali Jayesh Bhanushali 5. Janya Deepak Baid

6 Sishir Deenak Baid 7. Deepak Dalamchandji Baid

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that MR. JUDAH DAVID, a member of Geeta Bhavan Coop. Hsg. Soc. Ltd. situated at Phase III, Geeta Nagar, Mira Road (E), Dist.:Thane, holding five Shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 201 to 205 (both inclusive) under Share Certificate No. 41 and holding Flat No. C-001 in 'C' Wing, on the ground floor in the building of the said Geeta Bhavan Society, expired on the 22/06/2009.

The said Mr. Judah David was unmarried and did not have any children. His sister MRS. NAOMI SHELLIM SHAPURKAR is the only surviving legal heir of late Judah David. Any persons having any claim against the above said Flat No. C-001 by way of sale, transfer, gift, release, mortgage, charge, lien, inheritance, possession assignment or otherwise are required to make the same known in writing with supporting documents and other proofs in support of his/her/their claims within 14 days from the date of publication of this notice to the to the undersigned at the office mentioned here in below or the Secretary/Chairman of the Geeta Bhavan Co-op. Hsg Soc. Ltd., Phase III, Geeta Nagar, Mira Road (E), Dist.: Thane, within 14 days from the date of publication hereof. If no claims/objections are received within the period prescribed above, the transfer will be completed without any reference or recourse to such claim, and the same if any will be considered as waived and the Society shall be free to deal with the transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

MRS. SWATI S. GALA MS. HETVI GALA MARU Advocates, High Court Gold Coin Apartments, Opp. Vakola Church, Santacruz (East), Mumbai - 400 055



Dated this 17th day of July, 2021.

INDO AMINES LIMITED

CIN: L99999MH1992PLC070022
Regd. Office: W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIVLI (EAST), DIST. THANE – 421 203.
Tel No. 91 251 2871354/287094/1287352/92870939
Web site: www.indoaminesltd.com Email ID:- shares@indoaminesltd.com

NOTICE OF THE 28TH (TWENTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

NOTICE is hereby given that the 28TH(TWENTY EIGHTH) Annual General Meeting ("AGM") f the Shareholders of INDO AMINES LIMITED ("the Company") will be held on **Friday. 06th** August, 2021 at 11.30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening 28th AGM of the Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020 as amended by Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), 28th AGM will be held through VC/OVAM i.e. ithout physical presence of the Members at a common venue.

n compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM, the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year 2020 2021 have been sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company/ Depository Participant/ RTA. The electronic dispatch of Annual Report to the Members has been completed on 15th July, 2021. The requirement of sending physical copies of the 28th Annual Report for the financial year 2020-2021 has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. The Company has also uploaded the same on the ebsite of the Company at <u>www.indoaminesltd.com</u> The Notice of the AGM is also available on the website of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL") at www.cdslindia.com. and on the website of Stock Exchange where shares of Company are listed

www.bseindia.com. Manner of registering / updating E-mail Address:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID Shareholders holding shares in physical mode and who have not updated their e-mai address are requested to update their email address with the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Bigshare Services Private Limited on its website (at www.bigshareonline.com) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), sell-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the

Shareholder. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Please provide Demat account details (CDSL – 16 digit beneficiary ID or NSDL – 16 digit DPID + CLID), Name, client master or copy of consolidated account statement, PAN (SELF ATTESTED COPY OF pan Card), ADHAR Card (self-attested copy of Aadhar Card) to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., M/s. Bigshare Services Private Limited on its website (at

write to at Bhagwan@bigshareonline.com

Remote E-voting & E-Voting during the AGM and Manner thereof. Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof], Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard-2 (SS-2) on "General Meetings" issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing remote e-voting facility to its Shareholders before AGM to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-

oting system during the AGM ("e-voting"). The remote e-voting period commences on Tuesday, 03rd August, 2021 (at 9.00 am. IST) and ends on Thursday, 05th August, 2021 (at 5.00 p.m. IST). During this period, the Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date, i.e., Friday, 30th July, 2021, may cast their votes by remote evoting on the Ordinary and Special Businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of CDSL and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Paid-up Equity Share Capital of the Company as on the said Cut-off Date. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time Once the vote on a resolution is casted by the Shareholder, the Shareholder shall not b allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote a-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM, but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded n the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the epositories on the Cut-off Date only shall be entitle to avail the facility of remote e-voting average as voting at the AGM. The manner of remote e-voting / e-voting systems for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses provided in detail in the Notice of the AGM. he details will also be made available on the Company's website <u>www.indoaminesltd.com</u>.

Any person, who acquires Shares and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com, However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and ssword for casting the vote. The manner of remote e-voting/ e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not sgistered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM. Il grievances connected with attending AGM & remote e-Voting and e-Voting from the e-

oting System at AGM may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central epository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Mr. Shashank Ghaisas Practicing Company Secretary (Membership No. ACS 40386) has

peen appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner. The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 48 (Forty Eight) hours from the conclusion of the AGM. The results declared, along with the

Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.indoaminesltd.com and on the website of BSE Limited where shares of Company are listed <u>www.bseindia.com</u> inal Dividend and Book Closure: The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on 28th June

2021, has Recommended a Final Dividend of 6% [i.e. @Rs. 0.60/- (Rupees Sixty Paisa) per equity share of the face value of Rs. 10/- (Rupees Ten Only)] each for the financial year ended 11stMarch, 2021, as recommended by the Board, subject to the approval of the shareholders at the AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing

Regulations, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer of the Company will remain closed from Saturday, 31st July, 2021 to Friday, 06th August, 2021 (both days inclusive) for annual closure and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2020-21. Final dividend, if declared at the AGM, will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members of the Company as on as on Friday, 30th July, 2021 ('Record Date') and in respect shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National ecurities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited CDSL). In case the Company is unable to pay the dividend to any Member in their bank accounts through electronic or any other means due to non-registration of bank account details by the Members, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque to such Members at the earliest, on normalisation of postal services and other activities For Indo Amines Limited

Vijay Palkar Managing Director & CEO DIN: 00136027 Date: 16/07/2021

NOTICE OF GOLD AUCTION /PRIVATE SALE

The gold ornaments pledeged with The federal Bank Ltd, Malad West branch under the account no will be sold in public auction or private sle Since the above were not released so far after the due date and ever after repeated ordinary and registered notices served to the pawner to renew/release the gold ornaments. If there is any shortfall in the auction proceeds to settle the loan accounts, other recovery steps including legal proceedings will be initiated against the borrower to recover balance loan amount due to the bank at their cost and risk .

Venue: The federal bank Ltd.

Shop No 1& 2, Link house, Link road, Goregaon Malad link road Chincholi Bunder, Malad West, Mumbai, Maharashtra – 400064.

Date of Auction: 29-07-2021 at 11:00 AM

Date 01 Auction . 25-07-2021 at .	11.00 AIVI
OVERDU	E ACCOUNT LIST
ACCOUNT NUMBER	NAME OF THE BORROWER
18366100086375	Pushpalata Nilesh Sharma
18366100086409	Pushpalata Nilesh Sharma
18366100098784	Shobhana Nilesh Joshi
18366100092969	Hidatullah Khan
18366100099857	Nill Ashok Thakkar
18366100084305	Nill Ashok Thakkar
18366100084313	Nill Ashok Thakkar
18366100093033	Amit Anant Jadhav
18366100093330	Amit Anant Jadhav
18366100093025	Amit Anant Jadhav
18366100093074	Kunal Kotak
18366100093082	Kunal Kotak
18366100085930	Balaji Annarao Gaikwad
18366100096697	Aditya a Ojha
18366100096705	Aditya a Ojha
18366100093264	Aditya a Ojha
18366100093272	Aditya a Ojha
18366100093256	Aditya a Ojha
18366100093249	Aditya a Ojha
18366100086706	R M Santosh Kumar
18366100093850	Saurabh V Mishra
18366100093868	Saurabh V Mishra
18366100086797	Sumit Das
18366600000330	Sumit Das
18366600000322	Sumit Das
18366100086466	Sumit Das

FEDERAL BANK

18366100084669

For The Federal Bank Ltd.

EXH 56

Balkrishna Parmeshwaran Acharva

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT SALE PROCLAMATION OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I DEBTS RECOVERY TRIBUNAL - II, MUMBAI

MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumb R. P. No. 150/2010 DATED: 13.07.2021 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

]...Certificate Holders Bank of Baroda (Dena Bank), Pedder Road Branch]...(Org. Applicants)

Mr. Shashikant S Sharma & Ors]...Certificate Debtors CD - 1: Mr. Shashikant S Sharma, D/801, 8th Floor, Mercury Building No. 1, Evershine Millennium Paradise, Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400 001 and also residing at: 7/A Saraswati Sadan, Room No. 302-303, Navghar Road, Bhayander (East) Thane 401 101.

CD - 2: Ms. Anita Shashikant Sharma, D/801, 8th Floor, Mercury Building No. 1, Evershing Millennium Paradise, Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400 001 and **also residing at:** 7/A Saraswati Sadan, Room No. 302-303, Navghar Road, Bhayander (East), Thane 401 101.

CD - 3: Mr. Shailendra S Sharma, 7/A Saraswati Sadan, Room No. 302-303, Navgha Road, Bhayander (East), Thane 401 101.
Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has rawn up the Recovery Certificate in Original Application No. 28 of 2010 for recovery of Rs.

13,69,674.00 with interest and costs from the Certificate Debtors and a sum of Rs.55,41,040.00 is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs.55,41,040.00 (Rupees Fifty Five Lakhs Forty One

Thousand Forty only) along with pendent-lite and further interest @ 12% p.a. from the date of filling of application till payment and/or realization from CDs. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 20.08.2021 between 02:00 P.M. to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s e-procurement Technologies Ltd, https://drt.auctiontiger.net having address at B-704 Wall Street II, Opp. Orient Club, Near Gujarat College, Ellis Bridge, Ahmedabad 380 006, Gujarat (India) Phone Nos. 079-40270 594/596/598/568/557. Contact Person: Mr. Vijay

Shetty (Mobile +91 9619002431) and Mr. Tilak Maratha (Mobile +91 6351896832). For further details contact: Mr Shewtambari Lad, Branch Manager, Mobile

9892227578. The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as the have been ascertained, are those specified in the schedule against each lot

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the

undersigned. No officer or other person, having any duty to perform in connection with sale either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the propert sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax. Act. 1961 and the rules made there under and to the further followin

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any

error mis-statement or omission in this proclamation The reserve price below which the property shall not be sold is Rs.1,29,10,000.00

(Rupees One Crore Twenty Nine Lakhs Ten Thousand only). The amount by which the bid is to be increased shall be Rs.1,00,000/- (Rupees One Lakh only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder the lot shall at once be again put up to auction.

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the

discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs.12,91,000/- (Rupees Twelve Lakhs Ninety One Thousand only), is payable by way of RTGS /NEFT in the Account No. 30043253890 with Sate Bank of India, Fort Market Branch, Mumbai IFSC Code No.: SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai. The EMD Amount can also be deposited by way of DD/Pay order in favour of Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P No. 150 of 2010. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith

EMD and the other information/ details is 17.08.2021 by 4.30 pm. The physical

inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f

13.08.2021 at the property site. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation / attorney of the company and the receipt / counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Office - II, DRT - II, Mumbai on 17.08.2021 upto

4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustmen of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail

mentioned in para 4 above. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer - II, DRT - II @ 2% upto Rs. 1,000/- and @ 1% of the excess of the

said amount of Rs. 1,000/- through DD in favour of Registrar, DRT - II, Mumbai. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraving the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation o sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall o difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be mad

only in the account number mentioned by such bidder by the concerned bank The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS". The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason

No. Description of the property Revenue Details of any Claims, if any, which to be sold with the names of assessed o the rhave been put forward lots the co-owners where the upon the encumbrance to to the property, and property belongs to defaulter property or which property o the r known and any other person as any part is liable co-owners. its nature and value.

Flat No. 801, D Wing, 8th Not Floor, Mercury Building available Mortgaged Not available property 1, Evershine Millennium Paradise Thakur Village, Kandivi (E), Mumbai 400 101

Given under my hand and seal on this 13th day of July, 2021.



(Sunil K. Meshram) Recovery Officer DRT - II. Mumbai

Authorised Signatory

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Pravin Garje and Mrs. Reema Savla the absolute owner of and possess of the Industrial Unit No 06-D, Thacker Industrial Estate, I. M. Joshi Marg, Next to Shree Sitaram Mills, Mumbai - 400011 on the land bearing C. S. No. 72 Plot No. 10 & 11 part).

original Chain of agreement for sale dated 15" September 1972 made and executed by and between Western Industrial Corporation and Mr. Murli Mahadev Mirajkar and Mr. Purushuram Mahadev Manadev Minajari and Mirajkar duly sign and stamped have been irrevocably lost and or misplaced. Our client is negotiating for acquiring all the rights, title, and interest in the said property Industrial Unit No. 06 – D from Mr. Pravin Garje & Mrs. Reema Savla.

from Mr. Pravin Garje & Mrs. Reema Savla. Any person who has/have any claim right, title and interest in the said property on the said Unit no 6-D or any part thereof by way of lease, lien, gift, Licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage charge or otherwise howsoever should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimant to the aforesaid resumed that there are no claimant to the aforesaid presumed that there are no claimant to the aroresal documents and also there are no claimants to the said property and our client shall accordingly proceed to complete the legal formalities for the purchase of the said property. In the event if the aforesaid documents are found the same shall return the said o the address mentioned below

Place - Mumbai Date - 17-07-2021 KUSUM PATEL Advocate, High Court, Flat no 12, 3rd Floor, Neeraj Villa CHS, Shivaji Nagar, Wagle Estate, Near St. Lawrence School, Thane west 400604.

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, डॉ. एरीक फिरोझ मिर्झा आणि डॉ. फिरोझ डारा मिर्झा हे पुनम प्रॉपर्टिज को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (यापुढे सदर सोसायटी म्हणून . संबोधित) चे सभासद आहेत आणि असे सभासद म्हणून पुनम अपार्टमेंट्स, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथे स्थित पुनम प्रॉपर्टीज को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. बी ३०५, विंग बी तसेच सोसायटीच्या भांडवलीमधील मुळ शेअर प्रमाणपत्र क्र. १२९ मध्ये समाविष्ट विभिन्न क्र. ६५१ ते ६५५ धारक प्रत्येकी रु. ५०/– चे पाच पुर्ण भरणा शेअर्स धारक सभासद आहेत (सदर पाच शेअर्स आणि सदर फ्लॅट क्र. बी ३०५ यापुढे एकत्रितपणे सदर प्रिमायसेस म्हणून संदर्भित). सदर मुळ शेअर प्रमाणपत्र क्र. १२९ हे हरविले किंवा गहाळ झाले आहे आणि त्याकरीता अथक प्रयत्न करूनही ते सापडण्यायोग्य नाहीत.

सदर डॉ. एरीक फिरोझ मिर्झा आणि डॉ. फिरोझ डारा मिर्झा यांनी मुळ शेअर प्रमाणपत्र क्र. १२९ हरविले/गहाळ झाल्यामुळे सोसायटीकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राकरीता अर्ज केला

सोसायटी याद्वारे दावेदार/आक्षेपक किंवा आक्षेपकांकडून खालील दिलेल्या पत्त्यावर सदर सोसायटीच्या सचिवांकडे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र वितरणाकरीता त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावे/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ असे दस्तावेजाच्या प्रती आणि अन्य पुराव्यांसह सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या कालावधीमध्ये प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्य वितरणाकरीता दावे आणि आक्षेप मागवित आहे. उपरोक्त कालावधीमध्ये दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी डॉ. एरीक फिरोझ मिर्झा आणि डॉ. फिरोझ डारा मिर्झा यांना प्रतिलिर्प शेअर प्रमाणपत्र वितरीत करतील आणि कोणतेही दावे असल्यास ते त्यागित समजले जातील दिनांक १७ जुलै, २०२१ रोजी.

> पुनम प्रॉपर्टिज को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकरीता आणि त्यांच्या वतीने सही/

> > सन्मा. सचिव पुनम अपार्टमेंट्स, शिवसागर इस्टेट



पंजाब नैश्रनल बैंक punjab national bank

सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर #१८१-ए१, १८वा मजला, ई विंग, मेकर टॉवर, कफ परेड, मंबई - ४०० ००५, दूः ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

निम्नस्वाक्षरीकर्ता हे **पंजाब नॅशनल बँके**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक २७-०४-२०२१ रोजी मागणी सूचना जारी करुन कर्जदार **श्री. सुरेंद्र सिंग रावत आणि सौ.** निर्मला सुरेंद्र रावत यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ५१,७७,६३०.७८/ - (रुपये एकावन्न लाख सत्त्याहत्तर हजार सहाशे तीस आणि अंद्रुयाहत्तर पैसे मात्र) ३१-०३-२०२१ रोजीस च्यासह ०१-०४-२०२१ पासून व्याज आणि इतर प्रभार ही रक्कम सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती

कर्जदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सतरह अधिनियमाचे कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १४ जुलै, २०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार / हमीदार / गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम **रु. ५१,७७,६३०.७८** आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र.-जी-१, तळमजला, न्यु मुकुंद पार्क सीएचएसएल., हौसा अपार्ट. समोर, गोडदेव गाव, भाईंदर (पू.),

कोणताही देवघेवीचा व्यवहार हा ट्रस्ट/एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

१) प्लस पॉईंट कंप्युटर्स, ज्यांचे कार्यालय येथे कल्याण डोंबिवलीच्या हद्दीत गाव काटेमानिवली, चिंचपाडा रोड,

ठाणे, मुंबई-४०११०५

दिनांक : १४.०७.२०२१

SBFC

निर्गामित केलेली आहे

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

आणि मागणी सूचनेची तारीख

शॉप क्र. ६, पूजा कॉम्प्लेक्स इमारत, दयाल स्कूल

जवळ, कल्याण पूर्व, महाराष्ट्र- ४२१३०६. २.

अजित बबन प्रशाद आणि ३. बबन चारामा

प्रशाद, क. २ आणि ३ रहिवासीत येथे फ्लॅट क.

३०४, ३ रा मजला, ए विंग, मल्हार पार्क,

खादन/मॉडेल कॉलेज जवळ, चिंचपाडा रोड,

कल्याण (पर्व), ठाणे - ४२१६०६.

ठिकाणः मुंबई

एस.ए. वासनिक, प्राधिकत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

(पूर्वीची स्मॉल बिझनेस फिनक्रेडिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. १०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्रेअर, संगम कॉम्प्लेक्स.

गाव चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९.

कब्जा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(२) नुसार

ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप

करून सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार यांना बोलाविण्यासाठी मागणी सूचना

कर्जदार/सहकर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी

खालील नमुद तारखेस सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्य

विशेषत: कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्रारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीचरील

मिळकतीचे वर्णन आणि कब्जाची तारीख

कल्याण, जिल्हा ठाणे येथे स्थित जमीन धारक सर्व्हे क्र. ४०, हिस्सा क्र.

५ए, मोजमापित २५३० चौ.मीटर्स वर बांधलेले मल्हार अपार्टमेंट नावे

ज्ञात इमारतीमध्ये मिळकत धारक फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला,

मोजमापित ५३५ चौ.फू. बिल्ट अपचे सर्व ते भाग आणि विभाग.

कब्जाची तारीख: १५-जुलै-२०२१.

बीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट

जाहीर सूचना

१४ नवं अक्ति।मुंबई, शनिवार, १७ जुलै २०२१

प्तामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील **बँक ऑफ बडोदा, वरळी शाखा** ज्यांचा पत्ता येथे कार्यालय क्र.१३, वासवानी चेंबर्स, ५६४–२६५, डॉ.ॲनी बेझंट रोड, ओल्ड पासपोर्ट ऑफिस समोर, वरळी, मुंबई-४०००३०, यांनी प्लॉट क्र.डब्ल्यू-१, मोजमापीत १००० चौ.मीटर व १९२ चौ.मीटर्स (शेंड) एमआयडीसी, बदलापूर (पूर्व), गाव: कुळगाव, जिल्हा: ठाणे यांच्या गहाणाविरोधार **मॅल्मो एक्सपोर्ट्स प्रा.लि.** यांना वर्किंग कॅपीटलकरिता कर्ज मंजूर केले आहे. तमाम जनतेला याद्वारे कळवण्यात येते की, कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीवर कोणताही दावा जसे की. विकी. अदलाबदल, गहाण, भेट, वारसा, भाडेपदा किंवा लिव्ह ॲन्ड लायसन्स असल्यास यादारे तसे या सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन ७(सात) दिवसांत माझ्या खालील नमुद कार्यालयात दाखल करावेत. कसर केल्यास वरील सदर प्लॉटवरील दावे त्यागित, परित्यागीत, सोडून दिले किंवा स्वाधील केले असे मानले जातील.

> वकील के. एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, दुकान क्र. १, युनिक पॅलेस, शांती पार्क मिरारोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की, आमच्या अशिलांच्या वतीने आम्ही **मयत युसुफ अलीहसैन** तांबावाला आणि मयत सुषमा युसुफ तांबावाला यांची मुलगी आणि कायदेशीर वारसदार कु. आयमन युसुफ तांबावाला यांच्या मलबार आणि कंबाला हिल विभागाच्या सी. एस. क्र. ु ६६३, ६६० आणि ८७६ द्वारे व्यापित जमिनीच्या प्लॉटवर स्थित ४/५, फॉरजेट हिल रोड, मुंबई - ४०० ०३६ येथे स्थित कपासी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या . 'एन्टरप्राईजेस अपार्टमेंट्स'' म्हणून ज्ञात इमारतीच्या २८ व्या मजल्यावरील मोजमापित १०५० चौ. फू. चर्टई क्षेत्राचा फ्लॅट क्र. २८१ यासह कपासी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेंड द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १८७ दिनांक ३१ डिसेंबर, १९९० अंतर्गत समाविष्ट विभिन्न क्र. ९३६ ते ९४० (दोन्ही समाविष्ट) धारक रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) चे पाच (५) पुर्ण भरणा शेअर्स, यापुढे ''सदर प्रिमायसेस'' म्हणून संदर्भित च्या नामाधिकारांची तपासणी करीत आहोत.

सर्व आणि कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींचे सदर प्रिमायसेस किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात करार, विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, बक्षिस, विश्वस्त, वारसाहक्क, भोगवटा, ताबा, प्रलंबित वाद, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड तायसन्स, काळजीवाह तत्वावर, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेट्टयांतर्गत, धारणाधिकार, निर्वाह, आऊटगोईंग्ज, अदलाबदल, हस्तांतर, सुविधाधिकार, हक्क, प्रसंविदा किंवा अटी. निर्वाह, भार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील किंवा त्या अंतर्गत कोणत्याही प्रकारेच्या स्वरूपातील कोणतेही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप किंवा मागणीचा दावा असल्यास त्यांनी तो याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांकडे खाालील नमुद पत्त्यावर इस्तावेजी पुराव्याच्या नोटरी पब्लिक प्रमाणित प्रतींसह लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, केसूर केल्यास अशा कोणत्याही शेअर, हक्क, नामाधिकार, लाभ, इस्टेट, हितसंबंध, दावा, आक्षेप किंवा मागणी दर्लक्षित केली जाईल आणा त्यागित आणि/किंवा परित्यागित समजली जाईल आणि आमच्या अशिलांवर ती बंधनकार असणार नाही आणि अशाा कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय प्रस्तावित व्यवहार पुर्ण केला जाईल.

दिनांक १७ जुलै, २०२१ रोजी.

दिनांक : १६.०७.२०२१

लिगल सर्व्हिसेस सेंटर करीता

सही/-

विकल. प्रदिप दुब्बुला (भागीदार) लिगल सर्व्हिस सेंट, १ ला मजला, १४३-बी, इब्राहिम मॅन्शन, डॉ. विगास स्ट्रिट, काळबादेवी रोड, मुंबई - ४०० ००२



मांडवी शाखा: २१२/२१६, रंग महल. सॅम्युअल स्टीट, मांडवी, मुंबई- ४००००३ **दूरः** ०२२-२३४२३०२०, ०२२-२३४२०५६१/६२, ०२२–२३४२३५९४, ०२२–२३४४०७४१ र्डमेल: mandvi@bankofbaroda.com

कब्जा सूचना (जोडपत्र- IV)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदा (मांडवी शाखा) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायद्रोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाश्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २९.०२.२०२१ दिनांकीत मागणी सूचना जारी करून मे. रिची रिच एन्टरप्रायझेस करीता हमीदार श्री. अमिर अलाउद्दीन दावूदानी (हमीदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. ६६,०३,१२२.२०/- (रुपये सट्वीस लाख तीन हजार एकशे बावीस आणि पैसे वीस मात्र) ०२.२०२० रोजीस अधिक सांपार्श्विक दराने उपार्जित व्याज/ न लावलेले व्याज सह प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगीक, खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदार आणि हमीदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार/ हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, **बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी** असलेले निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम ६३ च्या पोटकलम (४) च्या अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून १३, **जुलै, २०२१** रोजी येथे

याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाला रु. ६६.०३.१२२.२०/- (रुपये सव्वीस लाख तीन हजार एकशे बावीस आणि पैसे वीस मात्र)

२९.०२.२०२० रोजीस अधिक आणि त्यावरील व्याजाच्या आकाराच्या अधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

१) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ५२९ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.- पालघर, जिल्हा ठाणे - ४०१४०३ चे समतुल्य गहाण. फ्लॅट क्र. १०१ च्या सीमा: पूर्व: ओपन टेरेस, पश्चिम: लिफ्ट आणि फ्लॅट क्र. १०२, उत्तर: स्टॅअरकेस आणि फ्लॅट

२) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५२९ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग, टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.- पालघर, जिल्हा ठाणे – ४०१४०३ चे समतुल्य गहाण. फ्लॅट क्र. १०२ च्या सीमा: पूर्व: लिफ्ट आणि फ्लॅट क्र. १०१, पश्चिम: ओपन स्पेस, उत्तर: फ्लॅट क्र. १०३, दक्षिण: ओपन स्पेस

टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.- पालघर, जिल्हा ठाणे - ४०१४०३ चे समतुल्य गहाण. फ्लॅट क्र. १०३ च्या सीमा: पूर्व: फ्लॅट क्र. १०३, पश्चिम: ओपन स्पेस, उत्तर: ओपन स्पेस, दक्षिण: फ्लॅट क्र. १०२ ४) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लंट क्र. १०४, मोजमापित ५२९ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग, टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.– पालघर, जिल्हा ठाणे – ४०१४०३ चे समतुल्य गहाण. पलॅट क्र. १०४ च्या सीमा: पूर्व: ओपन स्पेस, पश्चिम: पलॅट क्र. १०४, उत्तर: ओपन स्पेस, दक्षिण: स्टेअरकेस आणि फ्लॅट क्र. १०१.

(जे पी श्रीवास्तव) बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखा ठिकाण : पालघर

येणार आहे.

४८ तासांपर्यंत बंद राहतील.

ठिकाण : मुंबई

आहे.

मिळकतीचे वर्णन:

खालीलप्रमाणे:

अनु. क्र.

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda O STATE ID SELECT

मांडवी शाखा: २१२/२१६, रंग महल, सॅम्युअल स्ट्रीट, मांडवी, मुंबई- ४००००३ द्र: ०२२-२३४२३०२०, ०२२-२३४२०५६१/६२, ०२२-२३४२३५९४, ०२२–२३४४०७४१

र्डमेलः mandvi@bankofbaroda.com

इंडो अमाईन्स लिमिटेड

सीआयएन : L९९९९९MH१९९२PLC०७००२

नोंदणीकत कार्यालय : डब्ल्य-४४, फेज २, एम.आय.डी.सी., डोंबिवली (पर्व), जिल्हा ठाणे ४२१ २०३

दूर. क्र. : ९१ २५१ २८७१३५४/२८७०९४१/२८७३५२९/२८७०९३९

वेबसाइट : www.indoaminesItd.com

ईमेल आयडी : shares@indoam

२८ वी (अट्टावीस) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान तपशील व बुक क्लोजर व्हिडीओ कॉन्फोरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करण्यात येत आहे.

वना याद्वारे देण्यात येते की, २८ वी (अञ्चावीस) वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'')** इंडो अमाईन्स

निमिटेड (कंपनी) च्या सभासदांची **शुक्रवार, दि. ०६ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ११.३० वा**. (भाप्रवे)

. अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अंतर्गत नियम व कंपनी कायदा, २०१३ च्या लागृ

तरतूद अनुपालन जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ व दि.

एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ अनुक्रमे मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट

अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) अंतर्गत जारी व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/

सीआयआर,पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० व सुधारित व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर,पी/२०२१/११ दि. १५ जानेवारी, २०२१ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज

बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर्स) द्वारे जारी २८वी एजीएम समान ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती

एजीएमच्या सूचनेमध्ये सदर सर्क्युलर्स अनुपालन वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता लेखा वित्तीय अहवाल

. स्थायी व एकत्रित) सह वार्षिक अहवाल सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मोड मधून कंपनी/डिपॉझिटरी

पार्टिसिपंट/आरटीए यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठविण्यात आला आहे. वार्षिक अहवालाची

ईलेक्ट्रॉनिक पाठवणी दि. १५ जुलै, २०२१ रोजी सभासदांना पूर्ण केली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२०२१

करिता २८ वा वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे व पाठवणी एमसीए सर्क्युलर्स व सेबी

सर्क्युलर्स अंतर्गत केली आहे. कंपनीने सदर अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.indoaminesltd.com</u> वर

अपलोड केला आहे. एजीएमची सूचना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (सीडीएसएल) ची

वेबसाइट www.cdslindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट जेथे कंपनीची

. **भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक** आहे त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी अद्याप अद्ययाव

न्लेले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर भागधारक

यांचे नाव व पत्ता निर्देशित करून स्वाक्षरी केलेले विनंती पत्र प्रत. शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पढील व

मागील), पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व कोणत्याही दस्तावेजांची सेल्फ अटेस्टेड प्रत (अर्थात ड्रायव्हिंग

. **डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक भागधारक :** डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल १६

डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल-१६ डिजीट डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर

वा स्थायी खाते अहवाल प्रत, पॅन (सेल्फ अटेस्टेड पॅन कार्ड प्रत), आधार कार्ड (आधार कार्डची सेल्फ

अटेस्टेड प्रत) रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजनट कंपनीचे यांना मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

यांची वेबसाइट <u>www.bigshareonline.com</u> वर कृपया प्रदान करावे. ३. जर कोणतीही चौंकशी/ई-मेल आयडी नोंदणीकरणामध्ये त्रुटी असल्यास भागधारकांनी

ागधारकांना सूचित करण्यात येते की, कंपनीज (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०

सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन वेळोवेळी सुधारित व सेबी (सूची

अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत सभासदांनी

एनएसडीएल द्वारे प्रदानित परोक्ष ई–मतदान प्लॅटफॉर्म अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली चा वापर करून

एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान पार पाडण्यासह सुविधा प्रदान केली आहे.

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात मंगळवार दि. ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ९.०० भाप्रवे होत असून

गुरुवार, दि. ०५ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे बंद होत आहेत. सदर कालावधीच्या दरम्यान

जलै. २०२१ अनसार डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक असल्यास त्यांचे मतदान

पार पाडावे. परोक्ष ई–मतदान मोड्युल एनएसडीएल मार्फत नंतर अकार्यरत करण्यत येईल. मतदानाकरिता

सुविधा ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत एजीएमच्या ठिकाणी प्रदान केली आहे. जे सभासद, एजीएमच्या ठिकाणी

-व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत उपस्थित होते व ज्यांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत सर्व

ठरावांवर आधीच मतदान पार पाडले आहे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान

करण्यास सक्षम असतील. सभासट ज्यांनी एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतटानाटारे त्यांचे मतटान आधीच

पार पाडले आहे ते एजीएमच्या ठिकाणी त्यांचे मतदान बदल करू शकतात वा व्हीसी/ओएव्हीएम सविधा

मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. सभासदांचे मतदान हक सदर हेतुकरिता निर्धारित

तारखोस अर्थात बँकेच्या प्रदानित इक्विटी भाग भांडवलामध्ये आयोजित इक्विटी शेअर्सचे प्रदान करावे एखाद्या व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्रर मध्ये उपलब्ध आहे व डिपॉझटीरज द्वारे मेन्टेन्ड लाभार्थी

मालक यांचे रजिस्ट्ररमध्ये रजिस्ट्रर आहे त्यांना निर्धारित तारीख अनुसार एजीएमच्या ठिकाणी मतदान तसेच

परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व जर परोक्ष ई-मतदान सभासद यांच्याद्वारे आधीच प्राप्त केलेली

नसेल. तपशील सुद्धा कंपनीची वेबसाइट <u>www.indoaminesltd.com</u> वर उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्तीचे कंपनीचे सभासद म्हणून शेअर्स धाकर असतील तर त्यांनी <u>helpdesk.evoting@cdslin</u>

dia.com वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा व निर्धारित तारीख अनुसार शेअस

शेअर्सवरील लाभांश ज्यांना स्विकृत झाले आहेत अशा सभासदांच्या पात्रतेकरिता अहवालीत तारीखा

डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असलेल्या सभासदांकरिता परोक्ष ई

मतदान/ई-मतदानाकरिता भागधारक यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडी

एजीएम व परोक्ष ई-मतदानामध्ये उपस्थित राहण्याकरिता सर्व चौंकशींकरिता व ई-मतदान प्रणाली

एजीएमच्या ठिकाणी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया)

लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग

लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे पाठवावे व ईमेल <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर

थ्री. शशांक घैसास यांना कंपनीचे प्रॅक्टीसिंग सचिव म्हणून (सभासदत्व क्र.एसीएस ४०३८६) म्हणून

एजीएमच्या मतदानाचा तपशील व परोक्ष ई-मतदानाचा अहवाल एजीएमच्या अहवालापासून ४८

(अट्ठेचाळीस) तासांच्या आत घोषित करण्यात येईल. घोषित अहवाल तसेच परीनिरीक्षक अहवाल कंपनीची

वेबसाइट <u>www.indoaminesltd.com</u> व बीएसई लिमिटेडची वेबसाइट जेथे कंपनीचे शेअर्स उपलबध आहेत <u>www.bseindia.com</u> उपलब्ध आहे.

गगधारक यांनी कृपया नोंद घ्यावी की, संचालक मंडळ व त्यांची सभा दि. २८ जून, २०२१ रोजी आयोजित

केली होती व संबंधित अंतिम लाभांश ६% (अर्थात ०.६०/- (रु. साठ पैसे मात्र) इक्विटी शेअर्स अनुसार

दर्शनी मूल्य रु. १०/- (रु. दहा मात्र) प्रत्येकी वित्तीय वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२१ करिता एजीएमच्या

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व विनियमन ४२ अंतर्गत सूची विनियमन सूचना याद्वारे

देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर शनिवार, दि. ३१ जुलै, २०२१ ते शुक्रवार,

दि. ०६ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता

अंतिम लाभांश भागधारक यांच्या अधिकाराकरिता बंद राहिल. अंतिम लाभांश एजीएममध्ये घोषित करण्यात

येईल व शुक्रवार, दि. ३० जुलै, २०२१ (अहवाल तारीखा) अनुसार कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध आहे त्यांचे शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असल्यास नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी

लिमिटेड (एनएसडीएल) व सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे आयोजित

केली आहे. जर सभासदानी कंपनीस लाभांशाचे प्रदान करण्यास कसूर केल्यास सभासद त्यांचे बँक खाते

ईलेक्ट्रॉनिक व अन्य कोणत्याही स्वरूपात सभासदांचे बँक खाते अ-नोंदणीकृत करू शकतात व लाभांश

संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा.

व ई-मतदानामध्ये परिनीरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

सभासदांच्या मंजरीकरिता मंडळादारे आयोजित केली आहे.

अंतिम लाभांश व बुक क्लोजर :

गयसंस, ईलेक्शन आयडेंटिटी कार्ड, पासपोर्ट) भागधारक यांच्या पत्त्यावर पाठवावे.

विना व्हीसी/ओएव्हीएम मार्फेत आयोजित करण्यात आली आहे.

ाअर्सची सूची <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

गलीलप्रमाणे नोंदणीकृत करावे :

नोंदणीकरणाचे स्वरूप/ ई-मेल आयडी अद्ययावत करणे :

Bhagwan@bigshareonline.com वर लेखी सादर करावे.

एजीएम दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदान व स्वरूप :

कंपनीच्या २८ व्या एजीएमच्या सचनेमध्ये व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिं '**'व्हीसी'')**/ अन्य ऑडिओ वेज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केली आहे व सेबी (सूची

कब्जा सूचना (जोडपत्र− IV)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदा (मांडवी शाखा) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून टि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, तिरानुत्यान्यस्था जेडा रिकन्युर्यना जान कारनात्याज्या जातत् । ज्ञान्यस्था जान सारानुत्या ३८८९ जन्द २००२ अन्यये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ स्वताच्या तलास १३(१२) अन्यये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २९,०२.२०११ दिनांकीत मागणी सुचना जारी करून कर्जदार में. रिची रिच एन्टरप्रायझेस (प्रोप्रायटर: श्री. नूरुद्दीन रोजानी) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. ६६,०३,१९२.२०/ – (रुपये सव्वीस लाख तीन हजार एकरो बावीस आणि पैसे वीस मात्र) २९.०२.२०२० रोजीस अधिक सांपार्श्विक दराने उपार्जित व्याज/ न लावलेले व्याज सह प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगीक, खर्च, गरिन्यय, प्रभार इ. ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासार्ठ

कर्जदार आणि हमीदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार/ हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, **बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी** असलेले निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम **८** सहवाचता ॲक्टचे कलम ९३ च्या

वेशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाला रु. ६६,०३,१२२.२०/– (रुपये सव्वीस लाख तीन हजार एकशे बावीस आणि पैसे वीस मात्र)

२९.०२.२०२० रोजीस अधिक आणि त्यावरील व्याजाच्या आकाराच्या अधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतदींनसा

स्थावर मिळकतीचे वर्णन

१) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क. १०१. मोजमापित ५२९ चौ.फ., पहिला मजला, इमारत ए विंग टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू – पालघर, जिल्हा ठाणे – ४०१४०३ चे समतुल्य गहाण पलॅट क्र. १०१ च्या सीमा: पूर्व: ओपन टेरेस, पश्चिम: लिफ्ट आणि फ्लॅट क्र. १०२. उत्तर: स्टॅअरकेस आणि फ्लॅट

. टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.– पालघर, जिल्हा ठाणे – ४०१४०३ चे समतुल्य गहाण फ्लॅट क्र. १०३ च्या सीमा: पूर्व: फ्लॅट क्र. १०३, पश्चिम: ओपन स्पेस, उत्तर: ओपन स्पेस, दक्षिण: फ्लॅट क्र. १०२ ४) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ५२९ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू. – पालघर, जिल्हा ठाणे – ४०१४०३ चे समतुल्य गहाण. फ्लॅट क्र. १०४ च्या सीमा: पूर्व: ओपन स्पेस, पश्चिम: फ्लॅट क्र. १०४, उत्तर: ओपन स्पेस, दक्षिण: स्टेअरकेस आणि

खालील नमुद खात्यांतर्गत, **दि फेडरल बँक लि. मालाड पश्चिम शाखेत** सोन्याचे दागिने गहाण ठेवले असून ते जाहीर लिलाव किंवा खाजगी विक्री मध्ये विक्री करण्यात येतील. वरील तारखे अद्याप निश्चिती गरखेनंतर सोडल्या गेलेल्या नसलेल्या आणि सोन्याचे दागिन्यांचे नूतनीकरण/सोडविण्यासाठी पुन्हा वारंवार नामान्य आणि नोंदणीकृत सूचना बजावल्या गेल्या. जर लिलाव करण्याची खाती निकाली काढण्यात . प्रेण्याची काही कमतरता भासली असेल तर कर्जदारांना त्यांच्या किंमत आणि जोखमीवर बँकेच्या थकबाकीत कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाईसह अन्य पावेले उचलण्यात येतील.

शॉप क्र. १ आणि २, लिंक हाऊस, लिंक रोड, गोरेगाव मालाड लिंक रोड, चिंचोळी बंदर, मालाड पश्चिम मुंबई, महाराष्ट्र- ४०००६४.

खाते क्र.	कर्जदाराचे नाव
१८३६६१०००८६३७५	पुष्पलता निलेश शर्मा
१८३६६१०००८६४०९	पुष्पलता निलेश शर्मा
१८३६६१०००९८७८४	शोभना निलेश जोशी
१८३६६१०००९२९६९	हिदातुल्लाह खान
१८३६६१०००९९८५७	निल अशोक ठक्कर
१८३६६१०००८४३०५	निल अशोक ठक्कर
१८३६६१०००८४३१३	निल अशोक ठक्कर
१८३६६१०००९३०३३	अमित अनंत जाधव
१८३६६१०००९३३३०	अमित अनंत जाधव
१८३६६१०००९३०२५	अमित अनंत जाधव
१८३६६१०००९३०७४	कुणाल कोटक
१८३६६१०००९३०८२	कुणाल कोटक
१८३६६१०००८५९३०	बाळाजी अन्नाराव गायकवाड
१८३६६१०००९६६९७	आदित्य ए ओझा
१८३६६१०००९६७०५	आदित्य ए ओझा
१८३६६१०००९३२६४	आदित्य ए ओझा
१८३६६१०००९३२७२	आदित्य ए ओझा
१८३६६१०००९३२५६	आदित्य ए ओझा
१८३६६१०००९३२४९	आदित्य ए ओझा
१८३६६१०००८६७०६	आर एम संतोष कुमार
१८३६६१०००९३८५०	सौरभ व्ही. मिश्रा
१८३६६१०००९३८६८	सौरभ व्ही. मिश्रा
१८३६६१०००८६७९७	सुमित दास
१८३६६६०००००३३०	सुमित दास
१८३६६६०००००३२२	सुमित दास
१८३६६१०००८६४६६	सुमित दास
१८३६६१०००८४६६९	बाळकृष्णा परमेश्वरन आचार्य

The spirit of Mumbai



www.freepressjournal.in

फेडरल बँक लि. करिता प्राधिकृत स्वाक्षरीकार

is now 93 years old!

सही / -विजय पालकर व्यवस्थापकीय संचालक व सीर्दओ डीआयएन : ००१३६०२७ ठिकाण : डोंबिवली

दि. १६.०७.२०२१

इंडो अमाईन्स लिमिटेडकरिता

सदर सूचना <u>www.gravityindia.net</u> या कंपनीच्या संकेतस्थळावर आणि

े अारएसीपीसी, ५ वा मजला, सीडको टॉवर ब्र State Bank of India इमारत, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई –४००६१४. आरएसीपीसी, ५ वा मजला, सीडको टॉवर क्र. ४, बेलापूर रेल्वे स्टेशन

(नियम ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये खालील नमूद सूचीतील तारखेस मागणी सूचना निर्गमित करून सदर रक्कम सह त्यावरील पढील व्याज + अनुष्णिक खर्च. बँक प्रभार इ. ची परतफेड करण्यात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि मिळकतीचे मालक असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि मिळकतीचे मालक आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून रोजीस

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्कम आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज, परिव्यय सह अनुषंगिक प्रभार, परिव्यव इ. च्या

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतदींकडे कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधन घेतले

जात आहे.

अनु.	कर्जदाराचे नाव	थकबाकी रक्कम आणि मागणी	कब्जाची तारिख	तारण मत्तेचे तपशील
ज्ञ. क्र.	4744114	सूचना दिनांक	47-311-411-(111-(CI	
۶,,,	श्री. सारंग गंगाराम	२६/१२/२०१९ रोजीस	१४/०७/२०२१	फ्लॅट क्र. १, गुरव अपार्टमेंट रोड क्र. १८, सेक्टर-
,	पाटील	रु. ५.५२.२०८/-	18/09/1011	१२, प्लॉट क्र. ०४, न्यू पनवेल, ता. पनवेल, जिल्ह
	પાટાભ	रु. ५,५२,२०८/ - आणि त्यावरील व्याज, खर्च		रर, प्लाट क्र. ०४, न्यु पनवल, ता. पनवल, ाजल्ह रायगड - ४१०२०६
				रायगड - ४९०२०६
		मागणी सूचना		
_	.0.	दिनांक २७/१२/२०१९		
7	श्री. प्रेमराजन	२६/१२/२०१९ रोजीस	१४/०७/२०२१	फ्लॅट क्र. ५०२, ५ वा मजला, ए विंग, एन् एस व्ह
	पलांगटन	रु. १२,७६,५४१/-		बिल्डिंग, प्लॉट क्र. १४७ आणि १४८, सेक्टर -
	नंबियार	आणि त्यावरील व्याज, खर्च		१०, तळोजा-पंचानंद, ता. पनवेल, जिल्हा रायगड
		मागणी सूचना		
		दिनांक २७/१२/२०१९		
3	श्री. कृष्णा धोंडु	२७/११/२०१९ रोजीस	१६/०७/२०२१	खोली क्र. ६१४, डी विंग, ६ वा मजला, अभिलाष
	ढोलम	रु. ३६,८२,३१३/-		श्रमिक सीएचएसएल, प्लॉट क्र. १८३ आणि १८५
		आणि त्यावरील व्याज, खर्च		जी.डी. आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई -
		मागणी सूचना		800033.
		दिनांक २८/११/२०१९		
Х	सौ. श्रद्धा	११/०८/२०१८ रोजीस	१४/०७/२०२१	फ्लॅट क्र. डी-२०१, २ रा मजला, डी विंग, 'श्रीराज
	प्रविण म्हात्रे	रु. ६,००,५००/−		नगर', सर्व्हे क्र. ८१ आणि सर्व्हे क्र. ७९, उरण.
		आणि त्यावरील व्याज, खर्च		
		मागणी सूचना		
		दिनांक ११/०८/२०१८		
ų	श्री. राजकुमार	१७/०३/२०१९ रोजीस	१५/०७/२०२१	फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, एच विंग, 'कोहिन्
	बिंद्राप्रसाद पांडे	रु. १४,५८,११६/-		कॅस्टेल', सर्व्हे क्र. १४०, हिस्सा क्र. ४ए, पायर्क
	आणि	आणि त्यावरील व्याज, खर्च		(जुना सर्व्हे क्र. १४०/४ए२), गाव. चिखलोली
	सौ. शशीलादेवी	मागणी सूचना		सर्वोदय नगर जवळ, चिखलोली, बदलापू
	पांडे	दिनांक १७/०३/२०१९		(पश्चिम), ता : अंबरनाथ, जिल्हा. ठाणे - ४२१५०
Ę	श्री. संदेश संजय	०५/११/२०१९ रोजीस	१५/०७/२०२१	खोली क्र. ३१०, एसएस-III, सेक्टर - ७
	शिंदे	रु. १९,७४,९२१/-		कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९
	ı	1	1	, ,

स्थळ : नवीन पनवेल-रायगड, तळोजा-रायगड, काळाचौकी-मुंबई, उरण-रायगड, अंबरनाथ-ठाणे, कोपरखैरने-नवी मुंबई

आणि आणि त्यावरील व्याज, खर्च श्री. संजय बाबाजी मागणी सचना शिंदे दिनांक ०६/११/२०१९ **दिनांक : १४-१५-१६/०७/२०२१**

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

मागणी सूचनेची तारीख: २१-एप्रिल-२०२१ दिनांक: जुलै १७, २०२१ कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरत्दींकडे वेधण्यात येत आहे ठिकाण : नाशिक प्राधिकत अधिकार्र एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड दिनांक : १७.०७.२०२१

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

प्रस्कैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कब्जा सूचनेत मागणी

केलेली रक्कम (रु.)

रु. २५,२६,९११/- (रुपये

पंचवीस लाख सब्बीस हजार

नऊशे अकरा मात्र) ८ एप्रिल,

२०२१ रोजीस

रणीकृत कार्यालय : ५ वा मजला, दानी कॉर्पोरेट पार्क, १५८, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई – ४०००९८ तम्ही खालील कर्जदार, सह-कर्जदारांनी तमच्या स्थावर मिळकती (तारण) गहाण ठेवन सिटी फायनान्शिअल कन्ड्यमर फायनान्स लिमिटेड (सीसीएफआयएल) कडन कर्ज सविधा घेतल्या अणि तुम्ही केलेल्या कसुरीमुळे तुमच्या कर्जांचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् असे करण्यात आले आणि नंतर (सीसीएफआयएल) दिनांक १६.०४.२०१३ च्या अभिहस्तांकन विलेखाद्वारे सदर कर्जे घेण्यासाठी तुम्ही बनवलेल्या दस्तावेजांप्रमाणे त्यांचे सर्व अधिकार, हक्क, हितसंबंध, लाभ, तुमच्याकडून येणे थकबाकी, तिच्या परतफेडीसाठी स्थावर मिळकर्तीच्या संबंधातील बनवलेल्या तारण हितसंबंधांसह फिनिक्स आर्क प्रा. लि. (फिनिक्स टस्ट एफवाय १३-२ स्कीम सी चे टस्ट म्हणन कार्यरत) यांच्याकडे अभिहस्तांकित केले आहेत, फिनिक्स आर्क हाऊ. अभिहस्तांकनानुसार आणि थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली, तुमच्यावर पर्यायी बजावणीच्या स्वरुपात आणि म्हणून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता ॲक्टच्या कलम १३(२) प्रमाणे त्यातील मजकूर येथे प्रकाशित करण्यात येत आहे.

कर्जदार, सह-कर्जदार, गहाण मिळकत थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठवलेली मागणी सूचना आणि त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम यांचे तपशील खाली दिले आहे				
अ.	कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार यांचे	तारणांचे तपशील	१) धनकोचे नाव २) अभिहस्तांकनाची तारिख	
姷.	नाव आणि पत्ता, कर्ज खाते क्र. कर्ज रक्कम	ठाणेच्या उपजिल्हा नोंदणीतील मिरा भाईंदर	३) विश्वस्तचे तपशिल ४) मागणी सूचना तारीख	
?	सौ. आरती नंबरदार सिंह, मयत श्री. नंबरदार सिंह यांची पत्नी आणि	ग्रहामगरपालिकेच्या हरीतील गाव खारीगाव बी पी गेड	५) थंकबाको रक्कम	
	श्री. रणजित नंबरदार सिंह, श्री. नंबरदार सिंह यांचा मुलगा, श्री.	भाईंदर (पू), तालुका आणि जिल्हा ठाणे येथील मोजमापित	१. कार्वी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (केएफएस	
	सुरज कुमार नबरदार सिंह, श्रा. नबरदार सिंह याचा मुलगा यथ स्थित	साधारण ११४१ चौ.या. सर्व्हे क्र. ११३, हिस्सा क्र. १०-ए	२. २८.०९.२०१८	
	: फ्लंट क्र. २०३, दुसरा मजला, ए विग, त्रिलाक दशन, साएचएसल,	धारक जिमनीच्या प्लॉटवर बांधलेल्या त्रिलोक दर्शन को-	३. फिनिक्स ट्रस्ट एफव्हाय१९-१०	
	बी.पी. रोड, भाईंदर (पू), ठाणे - ४०११०५. येथे स्थित : शॉप क्र. १,	ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात	४. १४.०६.२०२१	
	बच्चाबचा बचाव मेर बी मी क्रॉम मार्र माम मीम्बामाच शार्रस		l - s	

(पू), ठाणे - ४०११०५. चौ.फ. (सपर बिल्टअप) फ्लॅट क्र. २०३/ए **कर्ज खाते क्रमांक** : पीआर००३४२८३३ गहाणवटदारांचे नाव: सौ. आरती नंबरदार सिंह आणि श्री. मंजुर कर्ज रक्कम : रु. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र) रणजित नंबरदार सिंह श्री. नितीन शांताराम कासार, श्री. शांताराम गोविंद कासार यांचा मुलगा आणि प्रलॅट क्र. बी-०४, तळमजला, बी श्री. शांताराम गोविंद कासार, श्री. गोविंद कासार बांचा मुलगा आणि सी. श्वेता नितीन कासार, श्री. नितीन शांताराम कासार बांची पत्नी, सी. शेला को. ऑप. हाऊ. सोसा. लि., बेथे स्थित शांताराम कासार, श्री. शांताराम गोविंद कासार यांची पत्नी, येथे स्थित : फ्लॅट

तळमजला, तलाव रोड, बी.पी. क्रॉस, साई सागर, सीएचएसएल, भाईंदर

०४, तळमजला, बी विंग, प्रार्थना, सीएचएस एलबीएस मार्ग, निळेमोरे, हनुमान

नगर, नालासोपारा - ४०१२०३.

दिनांक : १५.०७.२०२१

कर्ज खाते क्रमांक : पीआर००३५७९५०

 फिनिक्स ट्रस्ट एफव्हाय१९-१० . 30.03.2028 एलबीएस मार्ग, निळेमोरे, हनुमान नगर, . रु. १७,३३,२२२/- (रुपये सतरा लाख तेत्तीस हजार नालासोपारा ४०१२०३ दोनशे बावीस मात्र) २६.०३.२०२१ रोजी सह थकबाकी गहाणवटदारांचे नाव : श्री. शांताराम आणि रकमेच्या प्रदानापर्यंत २७.०३.२०२१ पासूनचे पुढील गोविंद कासार व्याज आणि यासह परिव्यय आणि प्रभार

येते, कसूर केल्यास, निम्नस्वाक्षरीकारांना उपरोल्लेखित तारणांची सक्त वसुली करण्यासाठी ॲक्ट अंतर्गत कारवाई करणे भाग पडेल. तारण मर्चेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या सेंदर्भात ॲक्टच्या कलम (२३) च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीकडे लक्ष वेधून देण्यात येते. कृपया ध्यानात ठेवावे की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) प्रमाणे, मध्यंतरीच्या काळात तुम्हाला, आमच्या समतीखेरीज वरील तारणांचे विक्री, भाडेपड्डा किंवा अन्य प्रकारे हस्

करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

मंजुर कर्ज रक्कम : रु. १२,२५,०००/- (रुपये बारा लाख पंचवीस हजार मात्र) हणून तुम्हा कर्जदार आणि सह-कर्जदार/जामीनदार यांना ह्या सूचनेच्या ६० दिवसात वरीलप्रमाणे मागणी केलेली रकम वर्र

एसएल) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मोजमापित साधारण ५८५ ५. रु. १७,८९,०७५/- (रुपये सतरा लाख एकोणनव्वत हजार पंचाहत्तर मात्र) १४.०६.२०२१ रोजी सह थकबाकी

आणि रकमेच्या प्रदानापर्यंत १५.०६.२०२१ पासूनचे पुढील

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेडसार्ठ

जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीं किंवा संस्थेला सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध किंवा हक्कदाराचा व्याज आणि यासह परिव्यय आणि प्रभार दावा असल्यास सदर लिखित पूरक कागदपत्र आणि त्यावरील पुराव्यासह . कार्वी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (केएफएसएल) वकील मे. बेजाय ॲण्ड कं., ज्यांचे कार्यालय आहे १०२, १ला मजला, 3. 26.09.2086

बिल्डिंग क्र. २८, हर्ष विहार, सेक्टर १, शांती नगर, मिरारोड (पू.), ठाणे ४०१ १०७ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा दावा, हक, हितसंबंध, प्रभार, भार किंवा कोणत्याही प्रकारचे कोणाचेही इतर कोणतेही हक किंवा हक्कदाराच्या संदर्भाशिवाय एचडीएफसी बँक लि. सह गहाण पूर्ण करण्यात येईल.

> मे. किंजल कोठारी आणि सौ. शितल के. कोठारी ठिकाण: मुंबई दिनांक: १५.०७.२०२१

पोटकलम (४) च्या अन्वर्षे त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून १३ जुलै, २०२१ रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

२) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ५२९ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग टाईप ए, कॉम्प्लेक्स वेगास हिल रिल, गाव तेन, तालू.- पालघर, जिल्हा ठाणे - ४०१४०३ चे समतुल्य गहाण म्लॅट क्र. १०२ च्या सीमा: पूर्व: लिफ्ट आणि फ्लॅट क्र. १०१, पश्चिम: ओपन स्पेस, उत्तर: फ्लॅट क्र. १०३, दक्षिण ओपन स्पेस.

३) स्थावर मिळकत धारक रहिवासीत फ्लॅट क्र. १०३, मोजमापित ६४२ चौ.फू., पहिला मजला, इमारत ए विंग

(जे पी श्रीवास्तव) दिनांक : १३.०७.२०२१ प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा, मांडवी शाखा

सोने लिलाव/ खाजगी विक्रीची सूचना

ठिकाण: दि फेडरल बँक लि..

लिलाव दिनांक: २९.०७.२०२१ वेळ: स. १०.०० वा.		
थकीत खाते सूची		
खाते क्र.	कर्जदाराचे नाव	
१८३६६१०००८६३७५	पुष्पलता निलेश शर्मा	
१८३६६१०००८६४०९	पुष्पलता निलेश शर्मा	
१८३६६१०००९८७८४	शोभना निलेश जोशी	
१८३६६१०००९२९६९	हिदातुल्लाह खान	
१८३६६१०००९९८५७	निल अशोक ठक्कर	
१८३६६१०००८४३०५	निल अशोक ठक्कर	
१८३६६१०००८४३१३	निल अशोक ठक्कर	
१८३६६१०००९३०३३	अमित अनंत जाधव	
१८३६६१०००९३३३०	अमित अनंत जाधव	
१८३६६१०००९३०२५	अमित अनंत जाधव	
१८३६६१०००९३०७४	कुणाल कोटक	
१८३६६१०००९३०८२	कुणाल कोटक	
१८३६६१०००८५९३०	बाळाजी अन्नाराव गायकवाड	
१८३६६१०००९६६९७	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००९६७०५	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००९३२६४	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००९३२७२	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००९३२५६	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००९३२४९	आदित्य ए ओझा	
१८३६६१०००८६७०६	आर एम संतोष कुमार	
१८३६६१०००९३८५०	सौरभ व्ही. मिश्रा	
१८३६६१०००९३८६८	सौरभ व्ही. मिश्रा	
१८३६६१०००८६७९७	सुमित दास	
१८३६६६०००००३३०	सुमित दास	
१८३६६६०००००३२२	सुमित दास	
0.12220 .2		

FEDERAL BANK

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड करिता

वरुण ठक्कर

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००८९४१४५

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या

रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, ग्रॅव्हिटी

(इंडिया) लि. (''सदर कंपनी'') च्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२१ रोजी

पंपलेल्या तिमाहीकरिता कंपनीची अलेखापरिक्षित खाते आणि वित्तीय विवरण

(अलिप्त) सह सांविधानिक लेखापरिक्षकद्वारे मर्यादित पुनरावलोकन अहवाल इतर

बाबींसह पटलावर आणि विचारात घेण्यासाठी मंगळवार, २७ जुलै, २०२१ रोजी दु.

३.०० वाजता कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय स्थित श्री राज लक्ष्मी कमर्शियल कॉप्लेक्स[ँ], इमा. क्र. क्यु- १७, तळमजला, ठाणे-भिवंडी रोड, भिवंडी-४२१ ३०२ येथे घेण्यात

www.bseindia.com या स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर सभेची सूचना असेल.

पढ़े नोंद घ्यावी की, सदर मंडळाच्या सभेच्या हेत्करिता सेबी (प्रोहिबिशन ऑफ

इन्सायडर टेडिंग) रेग्यलेशन्स. २०१५ आणि कंपनी इंटरनल कोड ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ

इन्सायडर ट्रेडिंग नुसार ट्रेडिंग विंडो या १ जुलै, २०२१ पासून निष्कर्षाच्या घोषणेपासून

जाहीर सूचना

सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही, श्री. किंजल कोठारी आणि सौ. शितल के. कोठारी असून सदर एचडीएफसी बँक लि. द्वारे मे. आर केतन ॲण्ड कं. ला मंजुर बँकिंग सुविधा सुरक्षिततेच्या मार्गाद्वारे एचडीएफसी

बँक लि. ला गहाण म्हणून याखालील वर्णन आमच्या मिळकती देण्यास इच्छुक

मलबार हिल विभाग, मुंबईच्या सी.एस. क्र. ७७० धारक जिमनीच्या विभागावर

बांधकामित श्याम सीएचएस लि. अशा ज्ञात सोसायटी बिल्डिंगीमधील ब्लॉक क्र.

असे पुढे नोंदविले आहे की, वरील उल्लेखित मिळकतीशी जोडलेले खालील मुळ

कागदपत्र हे गहाळ झाले/उपलब्ध नाही/शोधुन सापडण्यासारखे नाहीत, जे

कागदपत्राचे नाव बिल्डर आणि श्री. कायसी जेठानंद किसानचंद यांच्यामधील वर्ष

९ मधील फ्लॅट क्र. ५४, मोजमापित १४८२ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र.

१९४८ साठीचे संबंधित मुळ करार